

SHREE PUSHKAR CHEMICALS & FERTILISERS LTD.

CIN: L24100MH1993PLC071376

(A Government of India Recoginsed Export House) An ISO 9001:2008 & 14001:2004 Certified Company

Office No. 301/302, 3rd Floor, Atlanta Center, Near Udyog Bhavan, Sonawala Road, Goregaon (East), Mumbai - 400063, India. Tel.: + 91 22 4270 2525 • Fax: + 91 22 2685 3205

Date: 27th May, 2022

National Stock Exchange of India Limited,

Exchange Plaza, C-1, Block G,

Bandra Kurla Complex, Bandra (East),

Mumbai - 400051.

Script Symbol: SHREEPUSHK

BSE Limited,

P. J. Towers, Dalal Street,

Mumbai - 400 001.

Scrip Code: 539334

Dear Sir/ Madam,

Subject: Newspaper publication pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015.

With reference to above captioned subject matter and pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements), Regulations, 2015, we would like to inform you that the extract of the Audited Financial Result for the quarter and year ended 31st March, 2022 of the Company has been published in the newspapers which are attached herewith for your perusal.

We enclose herewith the copies of the extract of Audited Financial Result for the guarter and year ended 31st March, 2022 published in "Business Standard" (English Newspaper) and "The Mumbai Lakshdeep" (Marathi Newspaper) on 27th May, 2022.

Kindly consider this as Compliance under Listing Regulations.

Thanking you, Yours Faithfully,

For Shree Pushkar Chemicals & Fertilisers Limited.

Nitesh Pangle

Company Secretary & Compliance Officer

......Stable, Sustainable & Smart Chemistry Company......



Dves Intermediates

Acids & Power

Animal Health & Nutrition

Fertilisers



CHEMFAB ALKALIS LIMITED

CIN:L24290TN2009PLC071563 Read, Office: Team House, GST Road, Vandalur, Chennai 600 048.

Phone No: +91 44 22750323 Fax No: +91 44 22750860 EXTRACT OF AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31 MARCH 2022 (Rs. in Lakhs)

		STANDALONE			CONSOLIDATED	
	3 Months	Current Year	Corresponding	3 Months	Current Year	Corresponding
Particulars	ended	ended	3 months ended	ended	ended	3 months ended
	31/03/2022	31/03/2022	31/03/2021	31/03/2022	31/03/2022	31/03/2021
Total Income from operations	8,809.92	27,158.95	5,137.97	8,809.92	27,158.95	5,137.97
Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,652.31	3,918.61	(171.46)	1,644.75	3,910.17	(172.76)
Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,652.31	3,918.61	(171.46)	1,644.75	3,910.17	(172.75)
N - D - C - C - C - C - C - C - C - C - C	4 000 00	0.000.04	(4 400 00)	4 004 00	0.074.00	(4 407 70)

SI. No. 1. 2. 3. Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) 1.289.82 2.883.84 (1,166.36)1,281.92 2.874.66 (1,167.73)5. Total Comprehensive Income / (Loss) for the period [Comprising Profit/(Loss) 1,286 84 2,929.53 (1,105.63) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] 1.294.74 2.920.35 (1,107.00)1,413.38 1,413.38 1,413.38 1,406.05 1,413.38 1,406.05 Other Equity as shown in the Audited Balance Sheet of current year 28,419.49 28,386.78 Earning per Share (of Rs. 10 each) (8.30)(8.31)(1) Basic (Rs.) 9.14 20,42 9.08 20.36 (2) Diluted (Rs.) 9.06 20.27 (8.30 9.00 20.20 (8.31)

1) The above is an extract of the detailed format of Audited Standalone and Consolidated Financial Results filed with BSE and NSE under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Standalone and Consolidated Financial Results are available on the websites of BSE (www.bseindia.com), NSE (www.nseindia.com) and Company (www.chemfabalkalis.com)

for CHEMFAB ALKALIS LIMITED SURESH KRISHNAMURTHI RAO

Place: Chennai Dated: 25 May 2022 DIN No: 00127809



SHREE PUSHKAR CHEMICALS & FERTILISERS LIMITED

Regd. Office - 301/302, Atlanta Centre, Opp. Udyog Bhawan, Goregaon East, Mumbai - 400063
Tel. - 022 42702525, Fax - 022 26853205, Email-info@shreepushkar.com, Website - <u>www.shreepushkar.com</u> CIN - L24100MH1993PLC071376

EXTRACT OF STATEMENT OF AUDITED CONSOLIDATED AND STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER / YEAR ENDED MARCH 31, 2022

											khs (except EPS)
				Consolida	ted		Standalone				
			Quarter Ended		Year E	inded		Quarter Ended		Year E	nded
s	Sr. Particulars	March 31, 2022	Dec 31, 2021	March 31, 2021	March 31, 2022	March 31, 2021	March 31, 2022	Dec 31, 2021	March 31, 2021	March 31, 2022	March 31, 2021
N	lo.	Refer note 4	Unaudited	Refer note 4	Audited	Audited	Refer note 4	Unaudited	Refer note 4	Audited	Audited
1	1 Total Income from Operation (net)	19,338.03	13,895.66	11,554.42	59,118.70	36,165.15	12,501.61	8,334.91	8,007.33	36,359.73	26,018.30
	2 Net Profit/ (Loss) for the period	1,679.33	1,717.94	1,232.48	7,075.73	3,585.34	1,063.54	1,069.53	959.80	4,536.33	2,811.22
	before Tax and Exceptional and /or										
	Extraordinary Items										
3	3 Net profit/(Loss) for the period	1,679.33	1,717.94	1,232.48	7,075.73	3,585.34	1,063.54	1,069.53	959.80	4,536.33	2,811.22
	before Tax after Exceptional and /or										
	Extraordinary Items										
4	4 Net profit /(Loss) for the period	1,402.52	1,238.44	1,043.12	5,554.67	2,853.69	874.73	852.86	886.08	3,621.59	2,317.08
	after Tax after Exceptional and /or										
L	Extraordinary Items										
!	5 Total Comprehensive Income for	1,410.26	1,235.07	1,053.84	5,555.39	2,860.24	883.90	849.49	896.24	3,623.74	2,323.06
	the period (Comprehensive profit /										
	(Loss) for the period (after Tax)										
	and other comprehensive										
L	income (after Tax)										
L	6 Equity Share Capital	3,083.64	3,083.64	3,083.64	3,083.64	3,083.64	3,083.64	3,083.64	3,083.64	3,083.64	3,083.64
7	7 Reserve (excluding revaluation				36,469.08	30,813.64				32,309.94	28,619.56
	reserve as shown in the Balance										
	Sheet of Previous Year)										
8	8 Earning Per Share										
	(Face Value of Rs.10/-each)										
	1. Basic	4.54	4.02	3.38	18.01	9.25	2.83	2.77	2.87	11.74	7.51
1	2. Diluted	4.44	3.85	3.38	17.68	9.25	2.77	2.66	2.87	11.53	7.51

1. The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange Website viz. www.bseindia.com & www. nseindia.com and on the Company's website www.shreepushkar.com.

www.sineepusinar.com.
2. The Audited Financial Results for the year ended March 31, 2022 have been reviewed by the Audit Committee and the reafter approved by the Board at the meeting held on 26th May, 2022.
3. The Board of Directors of the Holding Company has recommended a dividend @20% i.e. Rs. 2.00 per equity share of face value of Rs. 10.00/- each fully paid up, for the year ended March 31, 2022, subject to approval of

3. The Board of Directors of the Holding Company has recommended a dividend @20% i.e. Rs. 2.00 per equity share of face value of Rs. 10.00/- each fully paid up, for the year ended March 31, 2022, subject to approval of members at the ensuing Annual General Meeting.
4. Figures for the quarter ended March 31, 2022 and March 31, 2021 as reported in these financial results, are the balancing figures between audited figures in respect of full financial years and the published year to date figures upto the end of the third quarter of the respective fir

Date: 26th May, 2022

On behalf of the Board of Directors For Shree Pushkar Chemicals & Fertilisers Limited Su,-Punit Makharia (Chairman & Managing Director) DIN: 01430764



J. B. CHEMICALS & PHARMACEUTICALS LIMITED

Regd. Office: Neelam Centre, 'B' Wing, 4- Floor, Hind Cycle Road, Worli, Mumbai 400 030. Corporate Office: Cnergy IT Park, Unit A2, 3" Floor, Unit A8" Floor Appa Saheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai 400 025. Phone: 022-2439 5200 / 2439 5500 Fax: 022-2431 5331 / 2431 5334 CIN: L24390MH1976PLC019380 Website: www.jbpharma.com E-mail: secretarial@jbcpl.com

EXTRACT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2022

						(₹ in lakhs
61			Quarter ended	Year ended		
SI.	Particulare	31-03-2022	31-12-2021	31-12-2021 31-03-2021		31-03-2021
No.		Unaudited (Refer Note 4)	Unaudited	Unaudited (Refer Note 4)	Audited	Audited
1	Total Income from operations	62,666.78	60,518.38	55,380.37	2,46,347.01	2,15,490.47
2	Net Profit for the period before tax	10,328.10	11,432.52	13,202.21	50,490.20	59,688.54
3	Net Profit for the period after tax	8,497.43	8,411.74	10,081.00	38,603.89	44,852.30
4	Total Comprehensive Income for the period	9,967.67	7,737.08	9,511.15	39,004.49	44,885.76
5	Equity Share Capital	1,545.64	1,545.64	1,545.64	1,545.64	1,545.64
6	Reserves				2,11,866.66	1,79,426.84
7	Earnings per share (EPS) (face value of ₹ 2/- each) Basic (₹)	*10.98	*10.85	*13.02	49.86	57.96
	Diluted (₹)	*10.96	*10.82	1 *13.02 l	49.82	57.96

* Not annualised

1. The key performance figures of standalone financial results for the quarter and year ended March 31, 2022 are as under:

	(₹ in lakhs)							
Year ended								
)22	31-03-2021							
d	Audited							
.63	1,89,199.55							
~=	E0 070 00							

SI.			Quarter ended		Year ended		
	Particulars	31-03-2022	31-12-2021	31-03-2021	31-03-2022	31-03-2021	
No		Unaudited (Refer Note 4)	Unaudited	Unaudited (Refer Note 4)	Audited	Audited	
1	Revenue from Operations	58,357.59	53,327.22	49,025.13	2,18,987.63	1,89,199.55	
2	Net Profit before tax	10,007.56	10,073.43	13,430.01	47,129.27	59,370.80	
3	Net Profit after tax	8,271.88	7,457.13	10,250.85	36,100.21	44,708.48	

- 2. The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meeting held on May 26, 2022. The statutory auditors have carried out an audit of financial results for the year ended March 31, 2022 and a limited review of the financial results of the Company for the quarter ended March 31,2022.
- 3. The Board of Directors of the Company, at its meeting held today, has recommended a final dividend of ₹8 (400%) per equity share (face value of ₹2 each) for the financial year 2021-22.
- 4. The figures for the quarter ended March 31, 2022 and March 31, 2021 are the balancing figures between the audited figures in respect of the full financial year and the unaudited published figures upto nine months of the relevant financial year.
- 5. The Financial Results of the company/group have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015, as amended from time to time.
- 6. The above is an extract of the detailed format of Quarterly and Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the Stock Exchange websites viz. www.bseindia.com and www.nseindia.com and the Company's website www.jbpharma.com

For J. B. Chemicals & Pharmaceuticals Ltd.



Chief Executive Officer & Whole-time director

♦ Dhunseri®

DHUNSERI TEA & INDUSTRIES LIMITED

Registered Office: 'DHUNSERI HOUSE', 4A, WOODBURN PARK, KOLKATA - 700 020 CIN: L15500WB1997PLC085661. Ph: +91 33 2280 1950 (Five Lines), Fax: +91 33 2287 8350/9274 Email: mail@dhunseritea.com, Website: www.dhunseritea.com

EXTRACT OF STATEMENT OF AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH 2022 AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED 31ST MARCH 2022

AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED 31ST MARCH 202									
		Standalone					Consolidated		
SI. No.	Particulars	Three months ended 31/03/2022 Audited	Preceeding Three months ended 31/12/2021 Unaudited	Corresponding Three months ended 31/03/2021 Audited	Year ended 31/03/2022 Audited	Year ended 31/03/2021 Audited	Year ended 31/03/2022 Audited	Year ended 31/03/2021 Audited	
1	Total income from operations	2,038.11	8,827.25	3,078.00	26,543.69	26,889.21	40,473.14	39,882.81	
2	Net Profit/(Loss) for the period before tax and exceptional items	(2,611.86)	2,503.64	(3,043.65)	4,648.58	5,736.33	5,484.45	5,558.52	
3	Net Profit/(Loss) for the period before tax and after exceptional items	(15,003.04)	989.97	(3,175.37)	(9,256.27)	4,247.56	(8,420.40)	4,069.75	
4	Net Profit/(Loss) for the period after tax and after exceptional items	(14,769.94)	677.71	(2,695.52)	(9,802.26)	3,659.06	(9,423.50)	3,071.80	
5	Total Comprehensive Income for the period [(Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income								
Ш	(after tax)]	(14,801.86)	479.51	(2,754.62)	(9,766.14)	4,096.87	(10,259.07)	3,017.77	
6	Equity Share Capital	1,050.74	1,050.74	700.50	1,050.74	700.50	1,050.74	700.50	
7	Other Equity				59,426.91	69,893.55	73,797.40	84,756.98	
8	Earnings per Share (Face Value ₹ 10/- per share) (*Not annualised for the period) - Basic and Diluted (₹)	(140.57)*	6.45*	(25.65)*	(93.29)	34.82	(89.68)	29.23	

Place: Kolkata

Dated: 26 May 2022

1. The above is an extract of the detailed format of Standalone Financial Results for the quarter and year ended 31st March, 2022 and Consolidated Financial Results for the year ended 31st March, 2022, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said Financial Results are available on the Stock Exchange websites: www.nseindia.com, www.bseindia.com and on the Company's website www.dhunseritea.com

> For and on behalf of the Boar C. K. Dhanuka Managing Directo DIN: 00005684

CORRIGENDUM TO THE DETAILED PUBLIC STATEMENT FOR ATTENTION TO THE SHAREHOLDERS OF

RISHAB SPECIAL YARNS I

Corporate Identity Number (CIN): L17114RJ1987PLC004067 ("RSYL" / TARGET COMPANY"/"TC")

Registered Office: 2070, Rasta Bara Gangore, Jaipur - 302003, Rajasthan, India Phone No. 0141-2575213 | Email: rsyltd@gmail.com | Website: www.rishabspecial.com

In compliance with Regulations 3 (1) and 4 read with Regulations 13 (4), 14 (3) and 15(2) of the SEBI (SAST) Regulations, 2011

This corrigendum to the detailed public statement is being issued by Oneview Corporate Advisors Private Limited (Formerly known as Guiness Corporate Advisors Private Limited), on behalf of Mr. Sanjay Kumar Agrawal and Vimla Metcoke Limited ("hereinafter Individually referred as Acquirer 1 and Acquirer 2 jointly referred as Acquirers") with an intention to acquire control of the Target Company in compliance with the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011, as amended ("SEBI (SAST) Regulations") and the SEBI Observation Letter no. SEBI/HO/CFD/DCR-III/OW/21344 dated May 19, 2022 in respect of Open Offer ("Offer") for the acquisition up to 9,25,782 (Nine Lakhs Twenty Five Thousand Seven Hundred Eighty Two Only) Equity Shares of ₹ 10/- each representing 26.00% of the existing equity and voting share capital of the Target Company. The Detailed Public Statement ("DPS") pursuant to the Public Announcement ("PA") made by the Acquirers have appeared in Business Standard (English Daily) all editions. Business Standard (Hindi Daily) all editions, Business Remedies (Hindi Local) Jaipur edition and Mumbai Pratahkal (Marathi Daily) or 15th March, 2022.

THE SHAREHOLDERS OF THE TARGET COMPANY ARE REQUESTED TO KINDLY NOTE THAT THE FOLLOWING INFORMATION RELATED TO OFFER:

Original Date | Original Day | Revised Date | Revised Day

1. Update in the schedule of Activities: The original and revised schedule of activities is set forth as below:

Public Announcement	March 08, 2022	Tuesday	March 08, 2022	Tuesday
Publication of Detailed Public Statement in newspapers	March 15, 2022	Tuesday	March 15, 2022	Tuesday
Last date of filing draft letter of offer with SEBI	March 23, 2022	Wednesday	March 23, 2022	Wednesday
Last date for a Competing offer	April 06, 2022	Wednesday	April 06, 2022	Wednesday
Receipt of comments from SEBI on draft letter of offer	April 13, 2022	Wednesday	May 19, 2022	Thursday
Identified date*	April 19, 2022	Tuesday	May 23, 2022	Monday
Date by which letter of offer be dispatched to the shareholders	April 26, 2022	Tuesday	May 30, 2022	Monday
Last Date by which the committee of the independent directors of the Target Company shall give its recommendation	April 29, 2022	Friday	June 02, 2022	Thursday
Last date for revising the Offer Price	May 02, 2022	Monday	June 03, 2022	Friday
Advertisement of Schedule of activities for open offer, status of statutory and other approvals in newspapers and sending to SEBI, Stock Exchanges and Target Company	May 02, 2022	Monday	June 03, 2022	Friday
Date of Opening of the Offer	May 04, 2022	Wednesday	June 06, 2022	Monday
Date of Closure of the Offer	May 18, 2022	Wednesday	June 17, 2022	Friday
Last Date for completion of all requirements including payment of consideration	June 08, 2022	Wednesday	July 01, 2022	Friday

2. Offer Price:

The Acquirers updated the financials of the Target Company in the valuation report dated March 25, 2022 prepared by the Registered Valuer from September 2021 to December 2021 and upon updation of the said financials the offer price have been revised from ₹ 5.50 to ₹ 5.85 post Public Announcement dated March 08, 2022 and the Detailed Public Statement dated March 15, 2022 and the Draft Letter of Offer dated March 23, 2022. The Offer Price of ₹ 5.85/- (Rupees Five and Eighty Five Paisa only) is justified in terms of Regulation 8 (2) of the SEBI (SAST) Regulations on the basis of the following:

l	Α	Highest Negotiated Price per equity share for any acquisition under the Agreement attracting the obligation to make the PA	Rs.5.50
l	В	The volume-weighted average price paid or payable for acquisition during the 52 week immediately preceding the date of the PA	Not Applicable
l	С	The highest price paid or payable for any acquisition during 26 weeks period immediately preceding the date of PA	Not Applicable
l	D	The volume-weighted average market price for a period of 60 trading days immediately preceding the date of PA on Stock Exchanges	Not Applicable
	E	Where the shares are not frequently traded, the price determined by Acquirers and the Manager to the Offer taking into account valuation parameters including book value, comparable trading multiples and such other parameters as are customary for valuation of shares of such companies	₹ 5.84*

*The Fair Value of equity share of the Target Company is ₹ 5.84/- (Rupees Five and Paisa Eighty Four only) as certified by Registered Valuer-Securities or Financial Assets, Nitish Chaturvedi (IBBI Registration No. IBBI/RV/03/2020/12916), having their office situated at Spaces, Kanakia Wall Street, Level 4, A Wing, Andheri Kurla Road, Chakala, Andheri (E) Mumbai - 400093; Tel. No:+919997354674; Fax No. NA, Email: chaturvedinitish@gmail.com, vide valuation certificate dated April 25, 2022. The valuer has considered the valuation methods and the weightage to valuation results under each method as ratified by Hon'ble Supreme Court in Hindustan Lever Employees' Union vs-Hindustan Lever Limited (1995) reported at (83 Companies cases 30).

3. Escrow Account:

Assuming full acceptance under the offer, the maximum consideration payable by the Acquirers under the offer would be ₹ 54,15,825/- (Rupees Fifty Four Lakhs Fifteen Thousand Eight Hundred Twenty Five Only) ("maximum consideration") i.e. consideration payable for acquisition of 9,25,782 (Nine Lakhs Twenty Five Thousand Seven Hundred Eighty Two Only) equity shares of the target Company at offer price of ₹ 5.85/- per Equity Share.

In view of the above, the total purchase consideration for acquisition of 9,25,782 Equity Shares payable by the Acquirers in case of full acceptance of this Offer would be ₹ 54,15,825/- (Rupees Fifty Four Lakhs Fifteen Thousand Eight Hundred

The firm arrangements have been put in place by the Acquirers to fulfill their obligations through verifiable means in relation to the Offer in accordance with the SEBI (SAST) Regulations, 2011.

This announcement shall be read in conjunction with the PA and DPS. All other terms and conditions remain unchanged. Capitalized terms used in this announcement, but not defined, shall have the same meaning assigned to them in the PA

The PA, DPS and Corrigendum to the DPS is available on SEBI website at www.sebi.gov.in.

The Acquirers accept full responsibility for the information contained in this Corrigendum to the DPS and also for the obligations of the Acquirers laid down in the SEBI (SAST) Regulations, as amended

ISSUED BY MANAGER TO THE OFFER FOR AND ON BEHALF OF THE ACQUIRERS

MR. SANJAY KUMAR AGRAWAL AND VIMLA METCOKE LIMITED

Oneview Corporate Advisors Private Limited

(Formerly known as Guiness Corporate Advisors Private Limited) SEBI Reg. No.: INM000011930 ONEVIEW

Contact Person: Ms. Alka Mishra Registered Office Address: 18, Deshapriya Park Road, 2nd Floor, Kolkata - 700026, West Bengal

Tel. No.: +91-33-79601228 Email: mbd@oneviewadvisors.com Website: www.oneviewadvisors.com

Place: Mumbai

Date: 26.05.2022



Date: May 27, 2022

Place: Mumbai

















रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

TENDER NOTICE

Sealed tenders are invited for phase wise repairs work (Phase -Duct Area-Structural Renairs Plaster, Plumbing & Painting & Phase II – Total Building - Structural repairs, Waterproofing, Plaster, Painting & other civil works) of Raja Shreepal Co-Op. Housing Society Ltd situated at 12, J. Mehta Marg Mumbai - 400 006.

Tender can be collected from M/s NM Consultants & Engineers Pvt Ltd. office situated at 309 Corporate Corner, Sunder Nagar Next to Dalmia College, Malac (West), Mumbai 400 064

From: - **27/05/2022 to 02/06/2022** between: - 11.00 am to 5.00 pm. Submission of Tender:- **Society** Office on 03/06/2022 upto 5.00 pr Cost of Tender: - Rs. 10,000/- by Cash (Non Refundable)

Date: 27/05/2022 Hon. Secretary Place: Mumbai

अभिषेक प्लाझा को - ऑपरेटीव्ह हैं। सो . लि . , सर्वे नं . ६८, हिस्सा नं . पैकि, प्लॉट नं .१५, मौजे, कुळगांव, रमेशवाडी बदलापूर(प), तालुका - अंबरनाथ, जिल्हा - टाणे . या संस्थेचे समारद असलेल्या व संस्थेच्या सदनिका ०४ धारण करणारे श्री -मॅक्सी जॉन ब्रोजेस यांचा मृत्यु दिनांक : २३.०१.२०२२ नंतर समभाग पत्र क्र.०४ व भाग क्रमांक ३१ ते ४० संस्था नोटीश्रीद्धारे संस्थेच्या मांडवलात / मालमतोत असलेले माग व हितसंबंध इस्तांतरित करण्यासंबंधी व सदर समभागपत्र सदर सभासदास देश्यासाठी सुचना प्रसारीत करत आहे व अन्य मागणीदार/ हरकतदार यांच्याकडुन हक्क/ मागण्या/ हरकती मागविष्यात येत आहेत - ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासन १५ दिवसात त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकर्तीच्या प्रष्टर्य आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावेत - जर वर नमूद केलेल्या मुदतीत कोणीही व्यक्तीकडुन हक्क/मागण्या / किंवा इरकत सादर झाल्या नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलातील मालमत्तेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत संस्येच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहील - जर अन्ना कोणत्याही हक्क मागण्या हरकत आल्या तर त्याबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल - नींदी व उपविधीची एक प्रत गागणी दारास हरकतदारास पहाण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात सचिव यांच्याकडे दुपारी ४.00 ते संध्याकाळी ६.00 पर्यंत नोटिस दिल्याच्या तारखेपासून नोटिशीची मुदत संपण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहिल -

अभिषेक प्लाझा को - ऑपरेटीव्ह हैं। सो . लि अध्यक्ष / सचिव दिनांक ៖ २७ .०५ .२०२२ ठिकाण ३ बदलापूर (प -)

दीपज्योती टेक्सटाईल्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: चेनॉस, फ्लॅट क्र.१, १ला मजला, जेव्हीपीडी स्किम, गुलमोहर क्रॉस रोड क्र.७, मुंबई-४०००४९. सीआयएन:एल२७२००एमएच१९९४पीएलसी०८३९५०

३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

तपशिल	,	संपलेली तिमाही			संपलेले वर्ष		
	३१.०३.२२ लेखापरिक्षित	३१.१२.२१ अलेखापरिक्षित	३१.०३.२१ लेखापरिक्षित	३१.०३.२२ लेखापरिक्षित	३१.०३.२१ लेखापरिक्षित		
कार्यचलनातून उत्पन्न	302.02	(२१५.८२)	(१३४.९७)	२५६.५५	8८५.9८		
इतर उत्पन्न	99.८६	2.00	0.00	98.09	94.08		
व्याज	-	-	-	-	-		
करपुर्व निव्वळ नफा/(तोटा)	(८१.३२)	(२४४.७४)	(१५७.५३)	(२०८.३३)	(८८.९७)		
कर	(0.44)	(३٩.४०)	(90.८५)	(२.०३)	9.00		
निव्वळ नफा/(तोटा)	(८०.७७)	(२१३.३४)	(१३९.६८)	(२०६.३०)	(80.08)		
समभाग भांडवल	409	409	409	409	409		
राखीव	-	-	-	२४२.२२	४४८.५२		
उत्पन्न प्रतिभाग (रू. १०/ – प्रत्येकी)							
मूळ	(9.89)	(४.२६)	(२.७९)	(४.१२)	(9.८0)		
सौमिकृत	(٩.६٩)	(૪.૨६)	(२.७९)	(४.१२)	(9.८0)		
ਰੀਧ •	(1.41)	(0.14)	(1.03)	(0.14)	(1.00)		

- . वरील लेखापरिक्षात वित्तीय निष्कर्षांचे लेखासमितीदारे २६ मे. २०२२ रोजी झालेल्या सभेत पनर्विलोकन करण्यात आले आणि त्याच तारखेला संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले
- सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे.
- . ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीदरम्यान कंपनीने मुख्य उद्दिष्ट नियमाअंतर्गत विविध व्यापार प्रक्रिया समावेश करण्यासाठी संघटना अहवालात (एमओए) सुधारण केली. म्हणून विविध व्यापारातील उत्पन्न हे इंडएएस १०८ कार्यचलीत विभागाच्या आवश्यकतेनुसार वेगळे दर्शविण्यात आले आणि ३५ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीचे आकडे तद्नुसार पुर्नगठीत केले आहे.
- . ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.djtextiles.co.in वेबसाईटवर आणि एमएसईआय स्टॉक एक्सचेंजच्या www.msei.in
- इंड-एएस नियम/एएस नियमानुसार नफा व तोटा अहवालात तजवीज आवश्यक नाही

दीपज्योती टेक्सटाईल्स लिमिटेडकरित संजय मुंद्रा ठिकाण: मुंबई (डीआयएन:०१२०५२८२) दिनांक: २६.०५.२०२३

निटको लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: निरको हाऊस, प्लॉट क्र. ३, कांजुर गाव रोड, कांजुर मार्ग (पूर्व), मुंबई-४०००४२. दू:+९१ २२ ६७५२१५५५, फॅक्स: +९१ २२ ६७५२१५००, सीआयएन : L26920MH1966PLC016547 ई–मेलः<u>investorgrievences@nitco.in</u>, संकेतस्थळः<u>www.nitco.in</u>

३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल									
				(रु.लाखात, ई	पीएस व्यतिरिक्त)				
		संपलेली तिमाही		संपलेले वर्ष					
तपशील	३१.०३.२०२२ लेखापरिक्षित	३१.१२.२०२१ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२१ लेखापरिक्षित	३१.०३.२०२२ लेखापरिक्षित	३१.०३.२०२१ लेखापरिक्षित				
एकूण उत्पन्न	12124.24	920८9.24	12083.21	89८0८.8७	3300८.३८				
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(३७२४.२८)	(३०५२.३८)	(४४५७.५१)	(१२६१३.९५)	(१३६१७.९३)				
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(३७२४.४८)	(३०५२.३८)	(४८३४.०२)	(१२६१४.१५)	(१३९९४.४४)				
एकूण सर्वंकष उत्पन्न (करानंतर)	(३६९०.३०)	(२९७४.४०)	(४७८७.१४)	(१२५७५.८६)	(१३९३९.९४)				
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१० प्रती)	७१८५.९०	७१८५.९०	७१८५.९०	७१८५.९०	७१८५.९०				
राखीव (मागील वर्षाच्या अंतिम ताळेबंदपत्रकात दिल्याप्रमाणे पुर्नमुल्यांकित राखीव वगळून)	_	-	-	(२७०१८.३२)	(१४४४३.२६)				
उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपुर्व) (रु.१०/– प्रती) (वार्षिकीकरण नाही) मुळ व सौमिकृत									
अ. मूळ	(५.१४)	(४.१४)	(६.६६)	(90.40)	(१८.९७)				
ब. सौमिकृत	(५.१४)	(४.१४)	(६.६६)	(90.40)	(१८.९७)				
३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या	३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता निटको लिमिटेडचे लेखापरिक्षित								

एकमेव वित्तीय निष्कर्षबाबत प्रमुख अहवाल

(रु.लाखात)								
		संपलेली तिमाही	संपलेले वर्ष					
तपशील	३१.०३.२०२२ लेखापरिक्षित	३१.१२.२०२१ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२१ लेखापरिक्षात	३१.०३.२०२२ लेखापरिक्षित	३१.०३.२०२१ लेखापरिक्षात			
एकूण उत्पन्न	92049.28	92089.38	99889.34	४१६११.८९	३२७६७.४२			
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(३७२५.०६)	(३०४७.९९)	(३६४३.२१)	(१२५८६.६५)	(१२१३६.०८)			
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(३७२५.०६)	(३०४७.९९)	(४०৭९.७२)	(१२५८६.६५)	(१२५१२.५९)			
एकुण सर्वंकष उत्पन्न (करानंतर)	(35,0,66)	(२९७०.०१)	(३९७२.८४)	(१२५४८.३६)	(१२४५८.०९)			

- वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीदारे पनर्विलोकन करण्यात आले आणि तदनंतर २६ मे. २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाने नोंदपटाद घेतले आणि त्याचे कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे मर्यादित पुनर्विलोकन करण्यात आले.
- सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०९५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर कर त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.nitco.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

विवेक तलवा ठिकाण : मंबई अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनांक : २६ मे, २०२२

इंडोकेम लिमिटेड

सीआयएन:एल३१३००एमएच१९६४पीएलसी०१३०८८ नोंदणीकत कार्यालयः प्लॉट क्र.४१०/४११. खटाव हाऊस. मोगल लेन. माहिम. मंबई-४०००१६. दूर.:+९१-२२-६१२३६७६७/६१२३६७११ | ई-मेल:iklsecretarial@gmail.com | वेबसाईट:www.indokem.co.in ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

						(()
		7	पंपलेली तिमाई	संपलेले वर्ष		
अ.	तपशिल	38.03.2022	39.97.7079	39.03.7079	३१.०३.२०२२	39.03.7079
क्र.		(संदर्भ टी ४)	अलेखापरिक्षित	(संदर्भ टी ४)	लेखापरिक्षित	लेखापरिक्षाित
٤.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	3097	३४२१	२७७८	११४०६	७९४७
₹.	करपूर्व नफा/(तोटा)	५९	१५६	९१	२८३	२९९
₹.	वर्षाकरिता नफा/(तोटा)	५९	१५६	66	२८३	२९९
٧.	एकूण सर्वंकष उत्पन्न/(तोटा) कराच्या एकूण	98	१५४	८२	280	२९०
ч.	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य १०/- प्रती भाग)	२,४३३	२,४३३	२,४३३	२,४३३	२,४३३
ξ.	इतर समभाग				8088	७५९
૭.	उत्पन्न प्रतिभाग (ईपीएस) (वार्षिकीकरण नाही)					
l	एकूण उत्पन्न प्रतिभाग					
	१. मूळ (रु.)	0.78	0.58	0.3६	१.१६	१.२२
	२. सौमिकृत (रु.)	0.78	0.58	0.3६	१.१६	१.२२

- वरील वित्तीय निष्कर्षाचे वैधानिक लेखापरिक्षक, लेखासिमतीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि २६ मे, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच
- कंपनी दोन विभागात अर्थात टेक्स्टाईल डाईज व केमिकल्स आणि विद्युत कॅपेसिटर्स या विभागात कार्यरत आहे. तथापि विद्युत कॅपेसिटर्सकरित विभागीय अहवाल वेगळे देण्यात न येत असल्याने कार्यचलन विभागावरील इंडएएस १०८ नुसार वेगवेगळे अहवालाकरिता कंपनी लागू नाही. कंपनीच्या संचालक मंडळाने दिनांक १५ जानेवारी, २०२२ रोजी झालेल्या त्यांच्या सभेत कंपनी व रेफनॉल रेझिन्स ॲण्ड केमिकल्स लिमिटेड यांच्य
- दरम्यान विलीनीकरण सुधारित योजनेस विचारात घेऊन मान्यता दिली आहे. सदर योजनेची नियुक्त तारीख १ एप्रिल, २०२१ किंवा राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाद्वारे निश्चित किंवा मान्य प्रमाणे पुढील तारीख असेल. विविध प्राधिकरणाकडून मान्यता प्रलंबित असल्याने ३१ मार्च, २०२२ रोर्ज संपलेल्या तिमाहीकरिता वरील योजनेचा लेखाप्रभाव देण्यात आलेला नाही.
- . ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेली तिमाही व ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीचे आकडे हे संपूर्ण वित्तीय वर्षासंदर्भात लेखापरिक्षत आकडे आणि संबंधित वित्तीय वर्षाच्या तृतीय तिमाहीपर्यंत प्रकाशित वर्ष ते तारीख आकडे यादरम्यान ताळमेळ घालणारे आकडे आहेत.
- मागील कालावधी/वर्षाचे आकडे निश्चितीसाठी पुर्नगठीत/पुर्ननमुद केले आहेत.

ठिकाण : मंबर्ड

दिनांक: २६.०५.२०२२

इंडोकेम लिमिटेडकरित सही/

डीआयएन:०००६२७९४

महेंद के. खटाव अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालव



अभियांत्रिकी विभाग निविदा स्चना क्र. नम्मपा/श.अ./59/2022-2023

कामाचे नाव :- नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील तुर्भे विभागातील वाशी सेक्टर-18 येथील एस.बी.आर. (सी-टेक) या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत बांधण्यात आलेल्या 100 एम.एल.डी. क्षमतेचे मलप्रक्रिया केंद्र चालविणे व देखभाल दरुस्ती करणेचे सर्वसमावेशक त्रैवार्षिक कंत्राट. अंदाजित रक्कम (रु.). :- बी-2

या निविदेबाबतची विस्तृत माहिती नवी मुंबई महानगरपालिकेचे संकेतस्थळ <u>www.nmmc.gov.in</u> आणि <u>https://nmmc.etenders.in</u> यावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. संबंधीत निविदाकारांनी याची नोंद

घ्यावी. शहर अभियंता

नवी मुंबई महानगरपालिका जाक्र-नमंमपा/जसं/जाहिरात/184/2022

ठाणेकर पार्कलंन्ड को - ऑपरेटीव्ह हैं। सो .लि ., सर्व्हे नं .५८, हिस्सा नं - २, कर्जतरोड, कुळगांव, बदलापूर (पूर्व), तालुका - अंबरनाथ, जिल्हा - ठाणे - या संस्थेचे सभासद असलेल्या व संस्थेच्या सदनिका बी ७१० धारण करणारे श्रीमती -शकुंतला दामोदर पाटील यांच्या मृत्यु दिनांक ३ २३ . ०३ . २०२२ नंतर समभाग पत्र क्र.१४९ व माग क्रमांक १४८१ ते १४९० संस्था नोटीशीहारे संस्थेच्या मांडवलात/ गालमतोत असलेले भाग व हितसंबंध हस्तांतरित करण्यासंबंधी व सदर समभागपत्र सदर समासदास देण्यासाठी सुचना प्रसारीत करत आहे व अन्य मागणीदार / हरकतदार ांच्याकडुन इक्क/ मागण्या/ इरकती मागविण्यात येत आहेत - ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासुन १५ दिक्सात त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकर्तींच्या पृष्टर्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावेत - जर वर नमूद केलेल्या मुदतीत कोणीही व्यक्तीकडुन इक्क/मागण्या/ किंवा इरकत सादर झाल्या नाही तर गयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलातील / गालमत्तेतील भाग व हितसंबंध यांच्या इस्तांतरणावाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्याची संस्थेला गोकळीक राहील - जर अञ्चा कोणत्याही हक्क मागण्या हरकत आल्या तर त्याबाबत संरथेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल - नोंदी व उपविधीची एक प्रत मागणी दारास हरकतदारास पहाण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात सचिव यांच्याकडे दुपारी ४ .00 ते संध्याकाळी ६ .00 पर्यंत नोटिस दिल्याच्या तारखेपासून नोटिशीची मुदत संपण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहिल .

जाहिर सूचना

ठाणेकर पार्कलॅन्ड को .ही .सो .लि अध्यक्ष / सचिव ठिकाण : बदलापूर (पूर्व) दिनांक ៖ २७.०५.२०२२

हिंदुरतान कम्पोझिट्स लिमिटेड

HINDUSTAN OMPOSITES LIMITED सीआयएन:एल२९१२०एमएच१९६४पीएलसी०१२९५५

नोंदणीकृत कार्यालयः पेनिनसुला बिझनेस पार्क, ए टॉवर, ८वा मजला, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३

					((रु.लाखात, शेअ	डाटा व्यतिरिक्त	
			एकमेव		एकत्रित			
अ.		संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमार्ह	
क्र .	तपशील	39.03.22	३१.०३.२२	३१.०३.२१	३१.०३.२२	39.03.22	39.03.29	
		लेखापरिक्षित	लेखापरिक्षात	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	६६७२	२३२६४	५८२९	६६७२	२३२६४	५८२९	
₹.	करानंतर निव्वळ नफा*	880	२१६०	486	880	२१६०	430	
3.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वकष							
	उत्पन्न (करानंतर))	3499	90322	9948	3499	90322	9834	
8.	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.५ प्रति)	036	७३८	४९२	036	93८	030	
ч.	इतर समभाग		९११९६			९०९८८		
Ч.	उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व व नंतर) मळ व सौमिकत	2,97	98.83	3.09	3,97	98.83	3.88	

ैतिमाही व वर्षा दरम्यान कोणतीही अतिरिक्त विशेष साधारण बाब नव्हती.

- वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पूनर्विलोकन करण्यात आले आणि २६ मे, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षाचे कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी लेखापरिक्षण केले आहे आणि लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षावर अ-फेरबदल मत दिले आहे. ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या वर्षांकरिता रु.२ प्रतिभाग दराने रु.५/- प्रत्येकीचे समभागावर लाभांश देण्याची शिफारस केली आहे
- सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्यूलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या (www.bseindia.com) व (www.nseindia.com) वेबसाईटवर आणि कंपनीच्या (www.hindcompo.com) वेबसाईटवर उपलब्ध आहे.
- कंपनीचे कार्यचलन सध्या कोविडच्या पूर्वी असलेल्या तत्सम क्षमतेत कर्मचाऱ्यांची योग्य सुरक्षा लक्षात घेऊन सुरू आहे. व्यवस्थापनाने व्यवस्थापनाने सदर वित्तीय निष्कर्पाच्या तारखेपर्यंत आतील व बाहेरील माहिती विचारात घेऊन व्यवस्थापनाने वित्तीय गुंतवणूकीसह मालमत्ता निष्पादन मुल्य वसुली अपेक्षित केली आहे. कंपनीकडून पुढील आर्थिक स्थितीमधील कोणतीही साहित्यिक बदलावर अविरतपर्ण लक्ष ठेवले जाईल.
- मागील कालावधीचे आकडे चालु कालावधीच्या प्रस्तुतीकरणाचे निश्चितीसाठी जेथे आवश्यक आहे तेथे पुर्ननमुद/पुर्नगठीत करण्या आले. वित्तीय निष्कर्षाचे सर्व ऑकडे हे जवळच्या रुपये लाखमध्येच पुर्ण करण्यात आले आहेत.

हिंदुस्तान कम्पोझिट्स लिमिटेडकरित पी.के.चौधर्र व्यवस्थापकीय संचालव (डीआयएन क्र.:००५३५६७०)

¢₽

एलके पी फायनान्स लिमिटेड

सीआयएन: एल६५९९०एमएच१९८४पीएलसी०३२८३१ नोंदणीकृत कार्यालय: २०३, एब्मॅसी सेंटर, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१. **दूर**:११–२२–४००२४७८५/८६,**फॅक्स**:९१–२२–२२८७४७८७,

वेबसाईट:www.lkpsec.com, ई-मेल:lkpfininvestor.relations@lkpsec.com वार्षिक सर्वसाधारण सभा व ई-वोटिंग माहितीची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **एलकेपी फायनान्स लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांची ३८वी वार्षिक तर्वसाधारण सभा (एजीएम) सोमवार, २० जून, २०२२ रोजी दु.२.००वा. (भाप्रवे) व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) किंवा अन्य दृकश्राव्य (ओएव्हीएम) माध्यमाने सामायिक ठिकाणी सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय, कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदीनुसार (कायदा) १४ डिसेंबर २०२१ रोजीचे एमसीए गरिपत्रक, इतर संबंधित एमसए आणि सेबी परिपत्रकांसह, सोमवार, २० जून २०२२ रोजी दुपारी २.०० वाजता अक्षरशः आयोजित होणाऱ्या ३८ व्या एजीएम ('सूचना') आयोजित करण्याच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे त्र्यवसायावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे, कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय अर्थात २०३, एब्मॅसी सेंटर नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१ आहे.

एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकाच्या पुर्ततेनुसार वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता वार्षिक अहवाल व सूचन या सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदार (डीपी)/निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी अर्थात ॲड्रोईट कॉर्पोरेट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड (आरटीए) कडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपाने पाठविले आहे. सदर इस्तावेज कंपनीच्या www.lknsec.com स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व सेन्टल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या www.evotingindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ च्या नियम २०. सधारितप्रमाणे आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्यलेशन् २०१५ चे नियम ४४ (सेबी लिस्टींग रेग्युलेशन्स) नुसार नोंद दिनांक सोमवार, १३ जून, २०२२ रोजी वास्तविक किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना सीडीएसएलच्या www.evotingindia.com ई-वोटिंग माध्यमातून सूचनेत नमुद विषयावर विद्युत स्वरुपात मत देता येईल. ई-वोटिंगची सविस्तर प्रक्रिया_। माहिती सुचनेत नमुद आहे.

गाबाबत पुढे सुचित करण्यात येत आहे की:

- रिमोट ई-वोटिंग गुरुवार, १६ जून, २०२२ रोजी स.९.००वा. भाप्रवे प्रारंभ होईल आणि रविवार, १९ जून, २०२२ रोजी सायं.५.००वा. भाप्रवे समाप्त होईल. रविवार, १९ जून, २०२२ रोजी सायं.५.००वा. भाप्रवेनंतर विद्युत स्वरुपाने रिमोट ई-वोटिंग मान्य असणार नाही.
- ई-वोटिंग उद्देशाकरिता नोंद दिनांक सोमवार, १३ जून, २०२२ आहे.
- मंगळवार, १४ जून, २०२२ ते सोमवार, २० जून, २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पस्तक व भागहस्तांतर पस्तक बंद ठेवण्यात येतील.
- सदस्यांना सूचनेत नमुद प्रक्रियेचे पालन करून एजीएम प्रारंभापुर्वी ३० मिनिटे आणि निर्धारित वेळेनंत व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी होता येईल.
- मदस्यांना व्हीसी /ओण्व्हीएममार्फत सभेत उपस्थित राहता येईल आणि ज्यांनी रिमोटई-वोटिंगने टरावाक त्यांचे मत दिलेले नाही किंवा त्यांना रोखलेले नाही ते एजीएम दरम्यान ई-वोटिंगमार्फत मतदान करू
- ज्या सदस्यांनी एजीएमपूर्वी रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत दिलेले आहे त्यांना व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये सहभागी होता येईल परंतु एजीएममध्ये पुन्हा मत देता येणार नाही. व्हीसी/ओएव्हीएम
- मार्फत एजीएममध्ये उपस्थिती राहण्याची माहिती सूचनेत नमुद आहे. नोंद तारखेला डिपॉझिटरीद्वारे तयार केलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद
- आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग तसेच एजीएम दरम्यान ई-वोटिंग सुविधा उपलब्ध होईल. ई-वोटिंगबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास तुम्ही संपर्क श्री. राकेश दळवी, व्यवस्थापक सीडीएसएल किंवा फ्रिकेन्टली आस्कड केश्चन्स (एफएक्यू) आणि हेल्पसेक्शन अंतर्गत www.evotingindia.com वर उपलब्ध ई-वोटिंग मॅन्यूअलचा संदर्भ घ्यावा किंवा १८०० २२ ५५ ३३ वर संपर्क करावा
- १ एप्रिल. २०२० पासन लाग असलेले वित्तीय कायदा २०२० द्वारे दिलेल्या बदलानसार त्यांचे भागधारकांन देण्यात येणाऱ्या लाभाशावर विहित दराने कंपनीकडून कर देणे आवश्यक आहे. भागधारकाच्या निवासी स्थितीनुसार करधारणा दर निश्चित असतील. तद्नुसार कर कपातीनंतर अंतिम लाभांश दिले जाईल.

एजीएम सूचना वितरण पूर्तता दिनांक २६ मे, २०२२ आहे. या सदस्यांनी त्यांचे ई-मेल व मोबाईल क्रमांक नोंद केलेले नाही त्यांनी विद्युत स्वरुपात भागधारणा असल्या प्तंबंधित डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद करून घ्यावे आणि वास्तविक स्वरुपात भागधारणा असल्यास कंपनीचे आर ॲण्ड टी प्रतिनिधीकडे नोंद करावे जेणेकरून विद्युत स्वरुपात सूचनेसह वार्षिक अहवालाच्या प्रती प्राप्त करता येतील. वेळेवर पत्र व्यवहार मिळण्यासाठी कंपनी/डीपी/आरटीएकडे त्यांचे अद्यायावत ई-मेल नोंद

सूचना व वार्षिक अहवाल विद्युत स्वरुपाने प्राप्त करण्याच्या मर्यादित उद्देशासाठी त्यांचे ई-मेल कंपनी/डीपी/ आरटीएकडे नोंद नसल्यास सदस्यांनी

https://www.lkpsec.com/Admin/InvesterInreport/6373163577546445 23_Request%20for%20Registration%20of% 20Email_LKPF.pdf लिंकमार्फत कंपनीकडे त्यांचे ई-मेल नोंद करावेत.

एलकेपी फायनान्स लिमिटेडकरित

ठिकाण: मुंबई दिनांक: २७ मे, २०२२

गिरीषकुमार बी. इन्नानी महा व्यवस्थापक (विधी) व कंपनी सचिव



ठिकाणः मुंबई

दिनांकः २६.०५.२०२२

प्रभात टेक्नॉलॉजीस (इंडिया) लिमिटेड

(पूर्वीची प्रभात टेलिकॉम (इंडिया) लिमिटेड म्हणून ज्ञात) . सीआयएन : L72100MH2007PLC169551

युनिट क्र. ४०२, वेस्टर्न एज १, कनकिया स्पेसेस, पश्चिम द्रुतगती महामार्ग, बोरिवली (पूर्व), मुंबई - ४०० ०६६. दूर. : ०२२-४०६७६००० ई-मेल आयडी : cs@prabhatgroup.net वेबसाइट : www.prabhatgroup.net

दि. ३९.०३.२०२२ रोजी संपलेली तिमाही व वर्षाकरिताच्या स्थायी व एकत्रित लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा सारांश

(रु. लाखांत, उत्पन्न प्रतिशेअर वगळता

तिमाहीअखे तिमाहीअखे ३१.०३.२०२२ ३१.१२.२०२१ ३१.०३.२०२१ ३१.०३.२०२२ ३१.०३.२०२१ **३१.०३.२०२२ ३१.१२.२०२१ ३१.०३.२०२१** ३१.०३.२०२२ ३१.०३.२०२१ लेखापरीक्षित परिचालनातून एकूण उत्पन्न २५७.४३ 80.30 238.00 359.30 E.C.39 0.885 कालावधीकरिता निळ्वळ नफा/(तोटा) (कर अपवादात्मक व/वा अतिविशेष बार्बीपर्व) (८५.४७) (88.83 (439.23) (११३.३३) (849.64) (२१२.१७) (484.69) (४५०.८६) (१७४.१८) (48.96) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक व/वा अतिविशेष बार्बीपश्चात) (८५.४७) (88.83) (४५०.८६) (१७४.१८) (439.23) (११३.३३) (849.64) (२१२.१७) (484.69) (48.96) . पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक व/वा अतिविशेष बार्बोपश्चात (40.80 (88.83 239.28 (98.28) (422.23 (१७७,१० (४९४.५९ (866.41 कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (करपश्चात) नफा/(तोटा) व (४१.९३) (३९९.५८) (१३९.११) (422.23) (१७७.१०) (888.48) (866.44 (35.50) (48.96) (40.80) अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश) समभाग भांडवल 3,000\$ 3.0005 8000.53 3.0005 2000.83 2000.€3 2000.€3 ₹3.000\$ 8000.53 3.0005 राखीव (गत वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये दर्शविल्यानुसार पुनर्मूल्यांकन राखीव वगळता) उत्पन्न प्रतिशेअर (प्रत्येकी रु. १०/-) (अखंडित व खंडित परिचालनाकरिता) 2290.0 २२८२.१९ २१४४.२ २२६४.५१ 2888.20 2258.48 2099.0 २२८२.१ २२८२.१९ (0,80) (0.39 (3.93) (१.३० (8.45 (8,00) (१.६५) (8.52) (6.03) (0.89)

टीप :

ठिकाण : मुंबई

दिनांक : २५ मे. २०२२

वरील तपशील हा सेबी (सृचिबद्धता अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल करण्यात आलेल्या दि. ३१.०३.२०२२ रोजी संपलेली तिमाही व वर्षाकरिताच्या वितीय निष्कर्षांच्या विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. तिमाही व वर्षअखेरच्या वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट्, लीशळपवळर.लेा वर तसेच कंपनीची वेबसाइट्, गिरलहरींसीॅी.पिशीं वरही उपलब्ध आहे.

(0.39

(0.80)

- कंपनीने दि. ०१.०४.२०१८ पासन भारतीय लेखा मानकांचा (आयएनडी एएस) स्वीकार केला आहे. त्यानसार, कंपनीचे वित्तीय निष्कर्ष है कंपन्या (भारतीय लेखा मानके) नियम, २०१५ अंतर्गत तसेच कंपन्या कायदा, २०१३ च्या अनच्छेद १३३ अंतर्गत विहित आयएनडी एएस नुसार तयार करण्यात आले आहेत. गत तिमाही व वर्षाकरिताचे निष्कर्ष पुन:नमूद आहेत.
- कंपनीने दि. १०.१०.२०१९ पासून दिवाळखोरी मान्य केली आहे व कॉर्पोरेट दिवाळखोरी ठराव प्रक्रियेअंतर्गत आहे.

सही/-राजेंद्र के. भुता

(३.७३)

(2.30)

आयआरपी (नोंदणीकरण क्र. : IBBI/IPA - 001/IP - P00141/2017-18/10305)

प्रभात टेक्नॉलॉजीस (इंडिया) लिमिटेडकरिता

(8.48)

(6.03)

(0.88)

सही/-पराग मालदे सीएफओ (पॅन: अङगझच८२२०ऋ)

(8.99)

(१.६५)

(४.६२)



SHREE PUSHKAR CHEMICALS & FERTILISERS LIMITED Regd. Office - 301/302, Atlanta Centre, Opp. Udyog Bhawan, Goregaon East, Mumbai - 400063 Tel. - 022 42702525, Fax - 022 26853205, Email-info@shreepushkar.com, Website - www.shreepushkar.com

CIN - L24100MH1993PLC071376 EXTRACT OF STATEMENT OF AUDITED CONSOLIDATED AND STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER / YEAR ENDED MARCH 31, 2022

₹ in Lakhs (except EPS)

		Quarter Ended			Year Ended		Quarter Ended			Year Ended	
Sr.	Particulars	March 31, 2022	Dec 31, 2021	March 31, 2021	March 31, 2022	March 31, 2021	March 31, 2022	Dec 31, 2021	March 31, 2021	March 31, 2022	March 31, 2021
No		Refer note 4	Unaudited	Refer note 4	Audited	Audited	Refer note 4	Unaudited	Refer note 4	Audited	Audited
1	Total Income from Operation (net)	19,338.03	13,895.66	11,554.42	59,118.70	36,165.15	12,501.61	8,334.91	8,007.33	36,359.73	26,018.30
2	Net Profit/ (Loss) for the period	1,679.33	1,717.94	1,232.48	7,075.73	3,585.34	1,063.54	1,069.53	959.80	4,536.33	2,811.22
	before Tax and Exceptional and /or										
	Extraordinary Items										
3	Net profit/(Loss) for the period	1,679.33	1,717.94	1,232.48	7,075.73	3,585.34	1,063.54	1,069.53	959.80	4,536.33	2,811.22
	before Tax after Exceptional and /or										
╙	Extraordinary Items										
4	Net profit /(Loss) for the period	1,402.52	1,238.44	1,043.12	5,554.67	2,853.69	874.73	852.86	886.08	3,621.59	2,317.08
	after Tax after Exceptional and /or										
╙	Extraordinary Items										
5	Total Comprehensive Income for	1,410.26	1,235.07	1,053.84	5,555.39	2,860.24	883.90	849.49	896.24	3,623.74	2,323.06
	the period (Comprehensive profit /										
	(Loss) for the period (after Tax)										
	and other comprehensive										
╙	income (after Tax)										
<u> 6</u>	Equity Share Capital	3,083.64	3,083.64	3,083.64	3,083.64	3,083.64		3,083.64	3,083.64	3,083.64	3,083.64
7	Reserve (excluding revaluation				36,469.08	30,813.64				32,309.94	28,619.56
	reserve as shown in the Balance										
<u> </u>	Sheet of Previous Year)										
8	Earning Per Share										
⊩	(Face Value of Rs.10/-each)										
⊩	1. Basic	4.54	4.02	3.38	18.01	9.25		2.77	2.87	11.74	7.51
	2. Diluted	4.44	3.85	3.38	17.68	9.25	2.77	2.66	2.87	11.53	7.51

Notes
1. The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange Website viz. www.bseindia.com & www. nseindia.com and on the Company's website 2.The Audited Financial Results for the year ended March 31, 2022 have been reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board at the meeting held on 26th May, 2022

ended a dividend @20% i.e. Rs. 2.00 per equity share of face value of Rs. 10.00/- each fully paid up, for the year ended March 31, 2022, subject to approval of 4. Figures for the quarter ended March31,2022 and March31,2021 as reported In these financial results, are the balancing figures between audited figures in respect of full financial years and the published year to date

> On behalf of the Board of Directors For Shree Pushkar Chemicals & Fertilisers Limited Punit Makharia (Chairman & Managing Director) DIN: 01430764

Date: 26th May, 2022

figures upto the end of the third quarter of the respective financial year.